

**पंचायत समिती आमसभेच्या  
अध्यक्षपदाबाबत**

**महाराष्ट्र शासन**

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : झंडपीण २०१०/सं.क्र.८७१/प्र.क्र.१७४ पंग-१

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक : २९ सप्टेंबर, २०११

वाचा : १) शासन परिपत्रक ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्रमांक :  
जिपआ १०९८/प्र.क्र.१५५/०५, दिनांक ५ नोव्हेंबर, १९९८

**परिपत्रक :-**

राज्यातील पंचायत समिती क्षेत्रात एका पेक्षा जास्त विधानसभा सदस्य असल्यास त्या पंचायत समितीच्या आमसभेत कोणत्या विधानसभा सदस्याला अध्यक्षपद देण्यात यावे याबाबत जिल्हा परिषदांकडून शासनाकडे मार्गदर्शन मिळण्यासाठी वारंवार विचारणा होत आहे.

२. त्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की, ज्या पंचायत समिती क्षेत्रात दोन किंवा त्यापेक्षा जास्त विधानसभा सदस्य असतील तर त्या पंचायत समिती क्षेत्रातील एकूण मतदारांपैकी सर्वात जास्त मतदार ज्या विधानसभा सदस्यांच्या क्षेत्रात असतील अशा विधानसभा सदस्यास आमसभेचे अध्यक्ष पद देण्यात यावे.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०११०९२९११५७१९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( डॉ. मन्मोहन कलशेड्डी )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

( कृ.मा.प. )

प्रति.

१. मा. राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव
३. मा. उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
४. मा. मंत्री : राज्यमंत्री (सर्व) यांचे स्वीय सहाय्यक
५. मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद (सर्व) (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत)
६. मा. विधानसभा/मा. विधानपरिषद सदस्य (सर्व)
७. मा. अपर मुख्य सचिव : प्रधान सचिव / सचिव (सर्व मंत्रालयान विभाग)
८. विभागीय आयुक्त (सर्व)
९. जिल्हाधिकारी (सर्व)
१०. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
११. निवड नस्ती, कार्यासन क्र. पंरा-१, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.